



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष २, अंक ८१]

सोमवार, जून २७, २०१६/आषाढ ६, शके १९३८

[पृष्ठे २, किंमत : रुपये १.००

असाधारण क्रमांक १७३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय
मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ जून २०१६

अधिसूचना

एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ अधिनियम, २०१५.

क्रमांक स्वअवि.२०१४/(१८/१४)/विशि-४.—एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. ३९) याच्या कलम ४८, पोट-कलम (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे दिनांक २७ जून २०१६ या दिनांकापासून एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे कार्यान्वित झाल्याचे समजण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सीताराम कुंटे,

शासनाचे प्रधान सचिव.

HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk
Mantralaya, Mumbai 400 032 dated the 27th June 2016

NOTIFICATION

MIT ART, DESIGN AND TECHNOLOGY UNIVERSITY ACT, 2015.

No. SFU.2014/(18/14)/UNI-4.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 48 of the MIT Art, Design and Technology University Act, 2015 (Mah XXXIX of 2015), the Government of Maharashtra hereby appoints the 27th June 2016 to be the date on which the MIT Art, Design and Technology University, Pune shall become operational.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SITARAM KUNTE,
Principal Secretary to Government.